

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी
क्षेत्राबाहेरील उपयोजना जून, २०१४ च्या
अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पात
समाविष्ट करण्यांत आलेल्या विविध
उपशिर्षाखालील योजनांतर्गत तरतुदीचे वाटप

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१४/प्र.क्र.१७१/कार्यासन.६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख: २० ऑक्टोबर, २०१४

वाचा -

१) वि.वि, शासन परिपत्रक क्र.पूरक २०१४/प्र.क्र.११२/अर्थ-३, दि.४.७.२०१४.

२) आ.वि.विभागाची नस्ती क्र.आवि.वि २०१४/प्र.क्र.७८/कार्यासन-५

शासन निर्णय -

महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन अधिनियम, २०१४ (सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र-२१) म्हणुन महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४ दिनांक २५ जुलै, २०१४ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे. शासन आता या निर्णयाद्वारे सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ-२ मध्ये दर्शविलेल्या योजनांच्या तरतुदी स्तंभ-३ मध्ये दर्शविलेल्या नियंत्रक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यास व खर्च करण्यास मंजूरी देत आहे. सन २०१४-२०१५ च्या अर्थसंकल्पावर मागणी निहाय चर्चा होऊन संपूर्ण अर्थसंकल्पास मंजूरी मिळेपर्यंतच्या आता सन २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्याकरिता तरतुद खर्च करण्यास शासन मान्यता देत आहे. यासाठी एप्रिल, २०१४ ते नोव्हेंबर, २०१४ या आठ महिन्यासाठी संगणक वितरण प्रणालीवर तरतुद उपलब्ध करुन दिली असून उपलब्ध कॅश फ्लो प्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षेने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी. सदर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे

नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष/नियंत्रण ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

४. सर्व नियंत्रण अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे आदिवासी उपक्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहित प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आयुक्त, आदिवासी विकास, यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

५. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची नियंत्रक अधिका-यांनी नोंद घ्यावी.

६. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी उपक्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षांमध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४१०२०११३८५६८०२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. द. नाईक)
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
२. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ अमरावती/ ठाणे.
३. विभागीय आयुक्त, मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती /पुणे.

४. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, रायगड / ठाणे / पुणे / नाशिक / धुळे / नंदूरबार / अहमदनगर / नांदेड / अमरावती / अकोला / यवतमाळ / नागपूर / गोंदिया / गडचिरोली / वर्धा
५. महालेखापाल (लेखापरिक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ / २, मुंबई / नागपूर.
६. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
७. सार्वजनिक बांधकाम विभाग (अर्थ-१), मंत्रालय, मुंबई-३२.
८. कार्यासन अधिकारी का.क्र. ५, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. निवड नस्ती (का-६)

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१४-१५ चे पूरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप
पूरक मागणी बाब क्र.२२३**

शिर्ष : मार्ग व पूल योजनेचे नांव : जिल्हा व इतर मार्ग (रु.हजारात)		मागणी क्र.टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ५०५४, मार्ग व पूल यांवरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ०४ जिल्हा व इतर मार्ग, ७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) जिल्हा व इतर मार्ग (५०५४ ०४०२) ५३, मोठी बांधकामे		
जिल्हयाचे नांव	२०१४-१५ साठी केलेली तरतूद	२०१४-१५ ची पूरक मागणीद्वारेअर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
गडचिरांली	९४५०	संबंधित अधीक्षक अभियंता	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई	जून, २०१४ च्या अधिवेशनामध्ये भाग- ३ च्या पुस्तकामध्ये छापलेल्या कामांसाठी उपलब्ध करून दिलेली तरतूद
गोंदिया	४१३००			
अहमदनगर	२९१४२५			
अकोला	११५५०			
अमरावती	१६७००			
धुळे	३५१२५			
नागपूर	६१३५०			
नांदेड	८१९२५			
नंदुरबार	१३६६५७			
नाशिक	७५३१८१			
पुणे	१६८६४०			
रायगड	२४४००			
ठाणे	२३३८४७			
वर्धा	१६६५०			
यवतमाळ	११७८००			
एकूण	२००००००			